

महाराष्ट्र शासन
श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
चवकरबर्डी परीसर, सुरत बायपास, मुंबई-आग्रा हायवे, धुळे (महाराष्ट्र)

जा.क्र. श्री.भाऊसाहेब/वि.वि.बीपीएमटी/13795 / २०२२

दिनांक 24/12/2022

जाहिरात

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बी.एससी. इन पैरामेडीकल टेक्नोलॉजी (बीपीएमटी) या अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमाच्या एकूण ६१ जागांपैकी ६०: जागा राखीव उमेदवारांकरीता आहेत, अभ्यासक्रमाचा कालावधी ३+१ वर्ष असा एकूण ०४ वर्षांचा असून अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, या विद्यापीठाशी संलग्नीत आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता आवश्यक असणारी पात्रता खालील प्रमाणे आहे.

१. उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
२. उमेदवाराचा जन्म ३१ डिसेंबर, २००५ पुर्वी झालेला असावा
३. उमेदवाराने इयत्ता १० वी १२ वी महाराष्ट्र राज्यातील संस्थामधून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
४. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवास असणे आवश्यक आहे.
५. उमेदवाराने इयत्ता १२ वी (विज्ञान शाखा) ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयातून उत्तीर्ण झालेल्या असावा.
६. उमेदवार १२ वी विज्ञान परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांपेवजी इतर विषयात विज्ञान शाखा उत्तीर्ण झालेले असल्यास उदा- Medical Lab. Technician -1. Medical Lab Technician -2. Medical Lab Technician -3. हे विषय घेवून उत्तीर्ण झाला असल्यास त्याला त्याच्या विषयासंबंधी बी.एससी. इन पैरामेडीकल टेक्नोलॉजी (बी.पी.एम.टी.) अभ्यासक्रमास पात्र ठरवावे.

वर्गनिहाय आरक्षण तक्ता

BSc PARAMEDICAL COURSES at Govt. Medical College, Dhule. 2023-24

Sr. No.	Course Name	Total Post		Seat Distribution	SC	ST	VJ	NT 1	NT 2	NT3	OBC	EWS	OPEN	PWD
1	B.Sc. in PMT (Radiography)	08	06	Gen	01	01	-	-	-	-	02	01	01	.
			02	Women	-	-	-	-	-	-	01	-	01	.
2	B.Sc. in PMT (Operation Thearter)	15	10	Gen	01	01	01	-	-	-	02	01	03	०१
			05	Women	01	-	-	01	-	-	01	-	02	.
3	B.Sc. in PMT (Laboratory)	25	17	Gen	02	01	01	01	01	01	03	01	06	.
			08	Women	01	01	-	-	-	-	02	01	02	०१
4	B.Sc. in PMT (Optometry)	02	02	Gen	-	-	-	-	-	-	01	-	01	.
			00	Women	-	-	-	-	-	-	-	-	-	.
5	B.Sc. in PMT (Endoscopy)	03	02	Gen	-	-	-	-	-	-	01	-	01	.
			01	Women	01	-	-	-	-	-	-	-	-	.
6	B.Sc. in PMT (Blood Transfusion)	02	02	Gen	-	-	-	-	-	-	01	-	01	.
			00	Women	-	-	-	-	-	-	-	-	-	.
7	B.Sc. in PMT (Community Medicine)	03	02	Gen	01	-	-	-	-	-	01	-	-	.
			01	Women	-	-	-	-	-	-	-	-	01	.
8	B.Sc. in PMT (Emergency Medicine)	03	02	Gen	-	-	-	-	-	-	01	-	01	.
			01	Women	-	-	-	-	-	-	-	-	01	.
TOTAL		61	61	G=43 W=18	08	04	02	02	01	०१	16	04	21	02

PWD :- Person with disability

प्रवेश अर्ज स्विकृतीचे ठिकाण विद्यार्थी विभाग, श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे. अर्जाची किंमत (प्रत्येकी ०१ विषयासाठी) रु.१००/- ही अर्ज जमा करतांना भरण्यात यावी. प्रवेश प्रक्रियेच्या तारखा खालील प्रमाणे आहेत. (शासकीय सुटटी वगळून)

अ.क्र.	तपशिल	दिनांक
०१	प्रवेश अर्ज विक्री व स्विकृतीचा कालावधी	२९/११/२०२३ ते ०६/१२/२०२३
०२	प्रथम प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा दिनांक	०७/१२/२०२३
०३	प्रोव्हिजनल गुणवत्ता यादीतील हरकती किंवा निवेदनाचा दिनांक	११/१२/२०२३
०४	सुधारीत गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा दिनांक	१२/१२/२०२३
०५	अंतीम निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक	१५/१२/२०२३
०६	निवड झालेल्या उमेदवारांनी महाविद्यालयात एका वर्षाचे शैक्षणिक शुल्क जमा करण्याचा दिनांक	१६/१२/२०२३ ते २२/१२/२०२३
०७	प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश व शुल्क भरण्याचा दिनांक	२३/१२/२०२३ ते २७/१२/२०२३

श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय,
वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.



महाराष्ट्र शासन

S.B.H.GOV.T.MEDICALCOLLEGE,DHULE

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.

Email:-deangmedhule@gmail.com फोन नं. महाविद्यालय :- (02562) 239408

**APPLICATION FORM FOR B.Sc. PARAMEDICAL TECHNICAL COURSE
ADMISSION PROCESS 23-24.**

Passport size
Photograph
to be affixed
here

Name in full.....

IN BLOCK LETTER (Surname)

(Name)

(Middle Name)

Gender : Male/Female

Date of Birth:.....

Age (Years) :

Reserve Category :

Address :

Email :

Mobile No. :

HSC PCB Total				HSC			SSC Grand Total
Subject	Marks	Attempt	Corrected Marks	HSC Grand Total	Attempt	Corrected Marks	
Physics							
Chemistry							
Biology							
Total							

Preferences of Courses : (Minimum 1 choice compulsory)

Preference No	B.Sc Paramedical Course Name	Preference No	B.Sc Paramedical Course Name
1		3	
2		4	

I declare that all submitted information is fully correct, in case of wrong / false information given in application my form is liable for rejection and I will be facing legal consequences also.

Date :

Place

Name & Signature of Applicant



FOR OFFICE USE ONLY

Certificates to be attached to application PUT mark / NA (attached self-attested Copies)

Nationality Certificate/Passport		School Leaving Certificate (LC/TC)	
Domicile Certificate		Aadhar Card of candidate	
SSC Passing Certificate (DOB)		PWD certificate from authorized person/board	
HSC Marks Certificate		Medical fitness Certificate	
HSC Passing Certificate		Migration Certificate (If applicable)	
Cast Certificate		Educational Gap Certificate(If applicable)	
Cast Validity (If validity is Not submitted then the candidate will be considered in OPEN category)		EWS Certificate in the prescribed format issued by Govt. of Maharashtra.	
Non Creamy Layer Certificate valid up to 31/03/2022 for (VJ)DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC (If NCL is Not submitted then the candidate will be considered in OPEN category)			

Remarks : Eligible / Not Eligible

**Signature Scrutiny
Officer 1st**

**Signature Scrutiny
Officer 2nd**

**Signature Verification Scrutiny
Officer**



ANNEXURE -H

MEDICAL FITNESS

A Candidate must be medically fit to undergo the professional course applied for. The medical fitness must be certified by a Registered Medical Practitioner in the prescribed Performa , as give below on a Letterhead:

CERTIFICATE OF MEDICAL FITNESS

This is to certify that I have conducted clinical examination of Mr/Ms-----
-----who is desirous of admission to Health Science Courses.

He/she has not give any personal history of disease incapacitating his/her to undergo the professional course. Also, on clinical examination it has been found that he/she is medically fit to undergo the following criteria.

- 1) Absence of any incapacitating and /or progressive systemic disease/disorder/condition,
- 2) Absence of any disability of upper limb/s.
- 3) Absence of any major visual/auditory disability.
- 4) Absence of psychosis/neurosis/mental retardation.
- 5) Ability to maintain erect posture.
- 6) Reasonable manual dexterity.

Though, following deviations have been revealed, in my opinion, these are not impediments to pursue a career as a Medical/Dental/Ayurved / Unani/Occupational Therapy/Physiotherapy/Audiology & Speech, Language Pathology/ Prosthetics & Orthotics/BSc Nursing. (Strike, which is not applicable)

- 1.....
- 2.....
- 3.....

Address of the Registered Medical Practitioner	Signature
	Name
	Registration No.
	Seal of Registered Medical Practitioner
Date:	